

आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी
क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत सन २०१४-
२०१५ साठी राज्यस्तरावरुन अर्थसंकल्पीत
तरतुदीचे योजनानिहाय वाटप "जलसंपदा"

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१४/प्र.क्र.२२/कार्यासन.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख: ०२ सप्टेंबर, २०१४

वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०.१४/प्र.क्र.६६/अर्थ-३, दि.२९.३.२०१४.
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज-२०.१४/प्र.क्र.११०/अर्थ-३, दि.०१.०७.२०१४.
- ३) जलसंपदा विभागाची नस्ती क्र.पीएलएन २०१४/प्र.क्र.१०५/निवसं-१

शासन निर्णय -

आदिवासी उपयोजनांतर्गत "जलसंपदा" या उपशिर्षाखाली सन २०१४-१५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे योजनानिहाय व जिल्हानिहाय वाटप आणि प्रत्येक योजानांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. सन २०१४-२०१५ च्या अर्थसंकल्पावर मागणी निहाय चर्चा होऊन संपुर्ण अर्थसंकल्पास मंजुरी मिळेपर्यंतचा एप्रिल ते जुलै, २०१४ या चार महिन्याचा खर्च भागविण्यासाठी विधान मंडळाने महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) विधेयक २०१४ मंजूर केले आहे. सदर विधेयकाचे आता अधिनियमात रूपांतर झाले असुन ते महाराष्ट्र अधिनियम क्रं. ४ म्हणुन महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग - ४ दिनांक ३ मार्च, २०१४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्रमांक २ मध्ये "जलसंपदा" या उपशिर्षाखाली २०१४-१५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या योजनानिहाय आर्थिक वर्षाकरिताच्या अर्थसंकल्पीय तरतुदी दर्शविण्यात आल्या आहेत. तथापि सदर तरतुदीपैकी आता सन २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्याकरिता तरतुद खर्च करण्यास शासन मान्यता देत आहे. यासाठी नोव्हेंबर, २०१४ अखेर आठ महिन्यासाठी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध कॅश फ्लो प्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

३. तसेच सदर खर्च मासिक निधी विवरणपत्रानुसार खर्च करावा. मासिक विवरणपत्रानुसारचा निधी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये पुढे-मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पिय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व नियंत्रक अधिकारी /

अंमलबजावणी अधिकारी यांनी सदर तरतूदी खर्च करतांना वित्त विभागाच्या दि.२५.४.२०१३ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

४. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

५. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत संबंधित अधीक्षक अभियंता यांना जबाबदार घरण्यात येईल. तसेच सर्व नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहीत प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवावी.

६. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

७. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय घोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची नियंत्रक अधिका-यांनी नोंद घ्यावी.

८. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१४०९०२१३०६२६८१२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. द. नाईक)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
२. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
३. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक
४. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई /नागपूर
५. वित्त विभाग / जलसंपदा विभाग (बजेट / लेखाशाखा / लपा-१), मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
६. जलसंपदा विभाग (लपा-१), मंत्रालय, मुंबई यांना योग्य कार्यवाहीसाठी.
७. कक्ष अधिकारी, (का.क्र.२ व ५), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
८. निवड नस्ती (का-६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील मार्च,२०१४ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या अर्थसंकल्पीय
तरतूदीचे वाटप**

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : विस्तार व सुधारणा. (रु.हजारात) (राज्यस्तरीय)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-भुपृष्ठ जल-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) स्वेच्छाधीन अनुदाने (विस्तार व सुधारणा) (२७०२ ३६९६) ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)		
प्रकल्पांचे/जिल्हा याचे नांव	२०१४-१५ साठी केलेली तरतूद	सन २०१४-१५ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द्ध करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
धनोली लपात	२०७२	अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक	जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.	
मलगांव-चिचपाडा लपात	२१७१			
धार्डे-दिगर लपात	२०६७			
वार्षी लपात	१४६५			
मांडणे लपात	८९३			
वोरदेवत लपात	१०५०			
शिंदे लपात	१२९९			
रामेश्वर लपात	२१७६			
खिराड लपात	८९९			
	१४०९२			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील मार्च, २०१४ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या अर्थसंकल्पीय
तरतूदीचे वाटप**

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : मध्यम पाटबंधारे प्रकल्पांकरिता तरतूद (महामंडळे) (राज्यस्तरीय योजना) (रु.हजारात)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०१-मोठे व मध्यम पाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) मध्यम पाटबंधारे वाणिज्यिक (४७०१ बी२६४) ५३, सोठी बांधकामे		
प्रकल्पांचे/ जिल्ह्याचे नांव	२०१४-१५ साठी केलेली तरतूद	सन २०१४-१५ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
वाघाड	९३९९६	अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक	जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	
करंजवण	९९५०४			
पुणेगांव	९९५८			
चणकापूर	६६०९			
हरणबारी	२२८२			
केळझर	२४६८			
आळंदी	४८९९			
भंडारदरा	४९६४			
एकूण नाशिक	५६५९२			

टिप : वरील तरतूदी बांधकामावरील खर्चासाठी आहे. १०% टक्केवारी खर्च वगळण्यात आलेला नाही.
